

एषी Ait. Br. 3, 33; vgl. इषुणा त्रिकारेण Çat. Br. 2, 1, 2, 9. — 3) bei den Mathematikern (wie alle Synonyme von *Pfeil*) der *Sinus versus Colebra*. Alg. 89. — 4) N. einer vom *Pfeil* benannten Soma-Feier Kātj. Ça. 22, 5, 30. इषुरिष्टः 10, 23. इषुवज्रौ sind सामवेदविहितौ क्रतू P. 2, 4, 4, Sch.

इषुक (von इषु) adj. *pfeilartig* gaṇa स्थूलादि zu P. 5, 4, 4.

इषुका (wie eben) f. *Pfeil*: यथैषुका पुरापत्रवसुष्टुपि धन्वनः AV. 1, 3, 9. — Vgl. u. इषु 1. am Ende.

इषुकामशमी s. पूर्वेषुकामशमी.

इषुकार् (इ० + का०) m. *Pfeilmacher* VS. 30, 7. MADHUS. in Ind. St. 1, 22 (s. den Index und 2, 483). MBh. 12, 6646, 6651.

इषुकृत् (इ० + कृत्) adj. dass. VS. 16, 46. Die Stelle RV. 1, 184, 3, welche jetzt das Wort enthält, scheint verdorben zu sein.

इषुधि (इ० + धि) m. f. Siddh. K. 248, a, ult. TRIK. 3, 5, 17. Köcher Nrs. 9, 13. AK. 2, 8, 2, 57. H. 782, Sch. ni सर्वसेन इषुधीरसक्त् RV. 1, 33, 3, 6, 75, 5, 10, 93, 3. AV. 3, 23, 2, 4, 10, 6. VS. 16, 12, 13. बद्धा महेषुधी R. 3, 30, 2. अन्तर्ये महेषुधी MBh. 3, 1473. अन्तर्या महेषुधी AB. 3, 21. वे-युधी चापधौरी R. 2, 86, 22.

इषुधिमत् (von इषुधी) adj. mit einem Köcher versehen VS. 16, 21, 36.

इषुद्यु, इषुद्यैति anflehen, erbitten NAIGH. 3, 19. विश्वस्मा इर्देषुद्यते देवत्रा कृव्यमिहिषे RV. 1, 128, 6. विश्वो राय इषुद्यति युम्भुवृणीत पुष्यसे 5, 30, 1. पर्ति वा अद्यानां घेनूनामिषुद्यसे 8, 58, 2. Vgl. im Zend JĀNA 36, 5: nemaqdamaht ishuidjdmaht thwd mazda ahurd, das nom. fem. ishud Gebet 63, 9. — Im gaṇa काण्डादि zu P. 3, 1, 27 wird dem Worte die Bed. शरधारणा *Pfeile bergen, Köcher (इषुधी) sein* beigelegt; aber dasselbe steht, wie die belegbare Bedeutung zeigt, mit einem इषु von इषु, इच्छति in Beziehung; vgl. इषुपू.

इषुद्या (von इषुद्य) f. das Flehen: दिवो अस्तोव्यसुरस्य वीरैरिषुद्येव मरुतो रोदस्यो: RV. 1, 122, 1.

इषुद्यू (wie eben) adj. *flehdend*: इषुद्यवं क्षत्सापः पुंधी: RV. 5, 41, 6.

इषुप m. N. pr. eines Asura, der auf der Erde als König Nagナगि erscheint, MBh. 1, 2656. fg.

इषुपथ (इ० + प०) m. *Pfeilschussweite*: यस्येषुपथमामाय विनाशं याति शत्रवः R. 2, 44, 13.

इषुपूष्णा (von इ० + पूष्ण) f. N. einer Pflanze (शरपूष्णा) RĀGĀN. im ÇKDra. इषुवत् (इ० + व०) adj. *pfeilmächtig* RV. 6, 75, 9.

इषुमत् (इ० + भूत्) adj. subst. *pfeiltragend, Bogenschütze*: इषुभूतामसि-ष्टा AV. 4, 28, 2. BHĀTT. 1, 3.

इषुमत् (von इषु) adj. mit *Pfeilen* ausgerüstet: वीरो अस्ता RV. 2, 42, 2. die Marut 5, 57, 2. VS. 16, 29. AV. 4, 24, 5. 12, 3, 55. oxytonirt VS. 16, 22, während TS. auch hier die gewöhnliche Betonung hat. धनुष्मा-निषुमात्रयो DĀC. 1, 29.

इषुमात्रौ (इ० + मा०) adj. f. इ॒ die Länge eines Pfeils habend d. h. fünf kleine Spannen (s. u. इषु 1.), etwa drei Fuss, Çat. Br. 6, 5, 2, 10. Kātj. Ça. 16, 3, 25. — adv. °त्रम् um Pfeilschussweite (nach den Comment.) Çat. Br. 4, 6, 2, 11. TS. 2, 4, 12, 2. ÇĀNKH. Br. in Ind. St. 2, 301.

इषुकृत् (इ० + कृ०) adj. einen Pfeil in der Hand haltend RV. 10, 103, 2, 3.

इषुप्, इषुपैति begehren: क्रतो वेदा इषुपते विश्वा ज्ञातान्ति पश्यते RV. 1, 128, 4. — Vgl. इषुद्य.

ईषुवाक् adj. (ein Adhjāja oder Anuvāka) in dem die Worte इषु ला (VS. 1, 1) vorkommen, gaṇa गोषदादि zu P. 5, 2, 62.

इष्कर् und इष्कृt s. u. कर् und अनिष्कृt.

इष्कतर् (von कर् mit इ० = निस्) nom. ag. Zurichter, Anordner RV. 8, 88, 8. इष्कृतारैमधुरस्य प्रचेतसम् 10, 140, 5.

इष्कृताक्षाव (इ० + आक्षाव) adj. dessen Eimer zurechtgemacht, bereit ist: अवतम् RV. 10, 101, 6.

1. इष्ट (von इ०, इच्छति) 1) adj. a) gesucht: इष्टं च वित्तं च Çat. Br. 1, 9, 1, 20. — b) erwünscht, gewünscht, gern gesehen, beliebt, genehm, lieb AK. 2, 9, 57. 3, 4, 29, 97. TRIK. 3, 3, 91. H. 1505. an. 2, 80 इष्टिसत्, प्रेयस्, पू-ष्य. MED. t. 2 आशासित, प्रेयस्, पूर्जित. इष्टा लोता असृतं RV. 8, 82, 33.

इष्टः प्रीत: Çat. Br. 9, 3, 2, 6, 4, 1. Kātj. Ça. 7, 2, 4, 14, 4, 18. प्राजामिष्ठम् M. 4, 229. N. 12, 15. उपयनो गुप्तिरिष्टः 1, 1. येनेष्टं तेन गम्यताम् ad Hit. I, 23. द्वेषिदेष्परो नित्यमिष्ठानामिष्ठकर्मकृत् PANKAT. I, 66. इष्टं धर्मेणा योज-येत् 245, 10. इष्टेन युवत्ये Çak. 64, 16. 16, 28. अनिष्ठादिष्टलाभे Hit. I, 5.

इष्टा इसि मे BHAG. 18, 64. 17, 9. N. 12, 12, 71. BRAHMĀN. 2, 25. R. 1, 19, 18. 3, 14, 18. 23, 23. 42, 56, 58. 4, 24, 37. 5, 18, 26. यथेष्टं नृपतेस्तथा M. 9, 228.

यथेष्टा प्राप्नुयाद्दत्तिम् 12, 126. न यथेष्टासो भवेत् 2, 198. m. der Geliebte Çak. 78. इष्टार्थ etwas Erwünschtes, Angenehmes: इष्टार्थायुक्ता AK. 3, 1, 9.

dessen Angelegenheiten einen erwünschten Ausgang haben: इष्टार्थी गच्छ राम यथासुखम् R. 2, 25, 38. अनिष्ठदर्शनम् Hit. 9, 7. comparat.: जटायुषं को वदति प्राणैरिष्टतरं मम R. 4, 56, 21. superlat. in derselben Bed.: भार्या प्रा-णैरिष्टतमा 5, 34, 16. DRAUP. 7, 18. — c) für gut erachtet, angenommen, Geltung habend: तस्माइर्दम् यमिष्टे यं यथेष्टु संव्यवस्येन्नराधिपः। अनिष्टं चायनि-ष्टेषु तं धर्मं न विचालयेत् || M. 7, 13. यदेष्टं मङ्गलं कुले 2, 34. त्रिविधं प्र-माणामिष्ठम् SAMĀKBHAJAK. 4. स्वं लघु प्रकाशकमिष्ठम् gilt für leicht und er- leuchtend 13. P. 3, 1, 7, Kār. mit dem abl. der Autorität 7, 2, 10, Kār. (aus der Siddh. K.) 10. इष्टतम् für den besten erachtet SUÇR. 4, 155, 12. — 2) m. N. einer Pflanze, Ricinus communis L., ÇABDAK. im ÇKDra. — 3)

f. इष्टा N. einer Pflanze (s. शमी) RĀGAN. im ÇKDra. — 4) n. Wunsch, Verlangen: स्तुवीतेदेवी यथैभिरिष्टः RV. 4, 53, 6, 1, 164, 15. इष्टस्य मध्ये अदितिर्निर्धातु नः 10, 11, 2. AV. 5, 3, 4. विब्रातोमं ममदेनिष्टे 7, 14, 4.

इष्टतस् nach Wunsch R. 1, 34, 35. 6, 1, 26. = यथेष्टतस् HIP. 2, 13. MBh. 3, 51. इष्टं पूर्वं AV. 9, 5, 13, 6, 31. 11, 7, 9. 12, 5, 18. AIT. Br. 7, 21. KAUÇ.

3. अद्वयेष्टं च पूर्वं च नित्यं कुर्यादत्तन्तः। अद्वयेष्टे च्यतये ते भवतः स्वा-गतीर्थनैः || M. 4, 226. Die Erklärer führen इष्ट in dieser Verbindung auf वज् zurück. Vgl. इष्टापूर्त. — Vgl. auch 1. अनिष्ट.

2. इष्ट (von यज्) 1) adj. a) geopfert: अमेष्ट VS. 10, 20. केवलेन नः पश्य नेष्टमस्त् AIT. Br. 2, 8, 5, 28. प्रयत्ने प्रयात इष्टे Çat. Br. 1, 5, 4, 12. इष्टस्वि-ष्टकृत् 4, 3, 5, 7. मया चेष्टं क्रतुशतम् VIÇV. 8, 18. पैतैर्बुद्धिविधैरिष्ठम् 20. — b) mit Opfern verehrt: या इष्टा उषसो या अनिष्टा: ÅÇV. Ça. 2, 5; vgl. Kātj. Ça. 25, 10, 22. — 2) m. Opfer MED. t. 2. — 3) n. a) das Opfern AK. 2, 7, 27. H. 834. a. n. 2, 80. MED. KĀND. UP. 8, 5, 1. Diese Bedeutung geben die Erklärer dem Worte, wenn es in Verbindung mit पूर्व erscheint; vgl. oben u. 1. इष्ट 4. und इष्टापूर्त. — b) heilige Handlung, Sacrament (संकार)

H. an. MED. — c) = पोग H. an. — Vgl. 2. अनिष्ट.

इष्टका (von 2. इष्ट) f. U. 3, 146. gebrannter Ziegel, Backstein; insbes.

der zum Aufbau eines Opferherdes verwendete; uneig. heißen so auch andere unter die Backsteine eingereichte Stoffe. सा मैने पक्षेष्टका